Ref: MHL/Sec&Legal/2021-22/30 Date: July 19, 2021

To,

Head, Listing Compliance Department BSE Limited

Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street, Mumbai - 400 001.

Scrip Code: 542650

Head, Listing Compliance Department National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, Plot No. C/1. G Block, Bandra -Kurla Complex, Bandra (East), Mumbai- 400051.

Scrip Symbol: METROPOLIS

Subject: Copy of Newspaper Publication

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed a copy of the Newspaper advertisement published today in the following newspapers:

- 1. Free Press Journal (English Newspaper)
- 2. Navshakti (Marathi Newspaper)

This is for your information and record.

Thanking you,

Yours faithfully

For Metropolis Healthcare Limited

Danish Allana Interim Compliance Officer Membership No. A61517 Encl. a/a



BLOOD TESTS • DIAGNOSTICS • WELLNESS

Metropolis Healthcare Limited

NOTICE This is to inform the members of the Ghatkopar Jolly Gymkhana that the 36" Annual General Body Meeting of the Gymkhana will be held on Thursday, 29" July 2021 at 7.00 pm on Virtual Platform (Zoom) due to Covid Pandemic. A copy of the Notice has been put on the notice board of the Gymkhana and website of the Gymkhana (www.jollygymkhana.in) in notice section. Annual Report for F.Y. 2020-2021 has been sent to all Members by Email, WhatsApp & SMS Link. In case of non-receipt of Annual report by any member, he/she can view or download the same from the gymkhana website www.jollygymkhana.in 19.07.2021

Hon.Secretaries

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that we are investigating the title of M/S. LAXMI CORPORATION, a partnership firm registered under the Indian Partnership Act,1932 having its office at Plot No.279. Station Road, Behind Bus Depot, Vikhroli (E), Mumbai – 400 083 to the under mentioned property.

Any person/s having any claim, right, title and/or interest to the under mentioned property o any part thereof by way of development rights, any Agreement, sale, transfer, mortgage use, charge, lien, lease, license, encumbrance, gift, release, exchange, easement, right covenant and condition, tenancy, assignment, trust, inheritance, partition, possession outstanding taxes and/or levies, outgoings & maintenance, attachment, lispendens, floor space index, transferable development rights and/or by virtue of the original documents of title being in their possession or otherwise in any manner whatsoever are hereby required to make the same known in writing together with certified true copies of documents of claim to the undersigned at their office on 2nd floor, Bhagyodaya Building, 79, N. M. Street, Fort, Mumbai, 400 023 or on email at mail@markandgandhi.co.in within fourteen (14) days from the date hereof otherwise the investigation shall be completed without any reference to such claim and the same will be considered as waived

SCHEDULE ABOVE REFERRED TO:

Property bearing C.T.S. No. 252A admeasuring 7449.60 sq.mtrs. of Village Hariali, Taluka Kurla in the Registration District and Sub-District of Mumbai Suburban with structures thereon, if any

FOR M/S. MARKAND GANDHI & CO.

Dated this 19th day of July, 2021.

Advocates & Solicitors

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large that, my client Mr. Kishore Chandrelal Rohra Proprietor M/s Lakshmi Dye Chem has agreed to purchase the leasehold right in respect of Plot No. B-8/2 in Badlapur Industrial Area, within the Village Limits of Kulgaon Taluka Ambernath and Registration Sub-District Ulhasnagar, District and Registration District Thane, , containing by admeasuring about 555 Sq. Mtrs. along with the factory building standing thereon admeasuring about 573 10 Sq. Mtrs.

about 555 Sq. Mirs. along with the factory building standing inereon admeasuring about 273.10 Sq. Mirs. (herein after referred to as "the said Property") from Mrs. Chandra J. Nankani Proprietress of M/s Ethical Products of India. Mrs. Chandra J. Nankani Proprietress of M/s Ethical Products of India had not executed Deed of Assignment with original Lessee. The Lease Deed executed between MIDC & Original Lessee is not registered. Now my Deed executed between MIDC & Original Lessee is not registered. Now my client intends to get execute the Lease Deed with the Maharashtra Industrial Development Corporation (MIDC) in respect of the said property after transfer & assign leasehold right in respect of the said Property in his favour. In the said Lease Deed the name of original Lessee is proposed to be added as Confirming Party. However, now where about of the said original Lessee is not known to Mrs. Chandra J. Nankani and hence he cannot be available for execution of the said

Chaindra J. Narikari and nender the carnot be available for execution of the sald Lease Deed as Confirming Party.

Hence this notice that, if said original Lessee or any person/s on behalf of him having any claim, charge, right, interest, lease, lien or any other claim whatsoever, against the said property or any portion thereof, he/she may lodge his/her claim in writing supported by the relevant documents within Fifteen days from the date of publication hereof, to the undersigned at the address given below. If no such claim or objection is lodged with the undersigned within the aforesaid period, my client shall free to complete the said transaction and to obtain the order from MIDC for transfer and assign the leasehold right in respect of the said plot, without regard to any such claim and the same, if any, shall be considered as waived & thereafter my client shall be absolved from any claim/ liability/objection to lease from any one concerning the said property and shall complete the procedure of execution of the Lease Deed with MIDC without making the said original Lessee as Confirming Party.

JANA SMALL FINANCE BANK

Head Office: The Fairway, Ground & First Floor.

Survey No.: 10/1, 11/2 & 12/2B, Off Domlur, Koramangla Inner Ring

Road, Next to EGL Business Park, Challaghatta, Bangalore-560071.

PUBLIC NOTICE FOR AUCTION OF GOLD ORNAMENTS

The below mentioned borrowers have failed to repay the loan and redeem the gol

ornaments within the stipulated time in spite of several reminders. The Gold

ewellery/ ornaments pledged under the said loan accounts by the below listed

orrowers will be sold in public / Online/ private auction at our Branch premises of 28-07-2021 at 10.30 AM. Those willing to participate are requested to contact the

branch. The Bank reserves the right to accept or reject any bid without assigning an reason whatsoever. Please note if the auction does not get completed on the same

day, the same will follow the subsequent days on the same terms and conditions. the customer is deceased all the conditions pertaining to auction will be applicable

to nominee/ legal heir. The Borrower are hereby notified to pay the upto date interest and ancillary expenses before the date of auction, failing which the pledged

gold ornaments will be sold and balance dues if any will be recovered with interest

and cost. For any queries and terms and conditions contact branch. For details of

Jana Small Finance Bank Ltd., Ground Floor, Unique Tower, Next to Big Bazar

Opp. Axis Bank, Khanapur Road, Angol-Exntension, Belagavi-590003, India.

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public at large that our clients have negotiated with MAGNET SHELTER PRIVATE LIMITED [CIN: U45202PN1997PTC106404

hereinafter referred to as "Magnet" for purchase of the Premises described in the Schedule written hereunder and have instructed us to investigate the title of Magnet in respect of the Premises. Magnet has represented to our clients that the Premises has

only one encumbrance by way of a mortgage in favour of Beacon Trusteeship Limite

ANY PERSON having any claim by way of inheritance, share, sale, mortgage, lien charge, gift, exchange, trust, tenancy, lease, license, possession, possession of the original title deeds, easement rights or otherwise howsoever is hereby required to

intimate to us at our address mentioned hereinbelow, duly supported by authentic

documents, within 15 (Fifteen) days from the date of publication of this notice, falling which the same shall be deemed to have been waived and/or abandoned and our client shall be entitled to proceed without reference to any such claim.

THE SCHEDULE REFERRED TO ABOVE

All right, title and interest in **Unit No.103** admeasuring 290.96 square meters carpet area as per RERA alongwith an enclosed balcony admeasuring 26.84 square meters and usable area (flower bed) admeasuring 42.82 square meters aggregating to total area of 360.62 square meters on the 1st habitable floor of a building known as 'Signia

Pearl' alongwith the right to use and enjoy 2 (Two) Car Parking Spaces bearing Nos.A5 and A6, both situated in Basement 3 of the said Building alongwith the proportionate share in the common areas, amenities and facilities constructed on that piece and parcel of land bearing Plot No.R-1.1 admeasuring 3518.48 square

meters in 'G' Block of Bandra-Kurla Complex, forming part of CTS No.4207, o

: 30.00 meter wide road : 12.00 meter wide road : Plot No.R-1.2 : Junction of 12.00 & 30.0

On or towards the West : Junction of 12.00 & 30.00 meter wide roads and 20 (Twenty) fully paid up shares of the face value of Rs.100/- (Rupees One Hundred only) each bearing Distinctive Nos.00011 to 00030 (both inclusive) under Share Certificate No.002 dated 4th September 2020 issued by "Signia Pearl Cooperative Housing Society Limited" registered under the Maharashtra Cooperative Societies' Act, 1960 under Registration Certificate No.MUM/WHE/HSG/(TC)/16162/2020-21.

Junction of 12.00 & 30.00 meter wide roads

village Kole Kalyan, Taluka Andheri, District Bombay Suburban, bounded as follows:

and that except for the same, there are no encumbrances on the Premises.

Name of Borrower/Co-Borrower

Sd/- Authorised Officer

Jana Small Finance Bank Limited

Dt. 16th July 2021

(Sangeeta Garje) Advocate

G-1, Nirmal "B" CHS, Behind Janam Hospital, Uttam Angre Road, Charai, Thane (w).

branch address visit www.janabank.com.

1 45398730000222 Dnyaneshwar Oulkar / Ravalu

Loan Account

Place: Maharashtra

On or towards the North On or towards the South

On or towards the East

On or towards the West

Dated this 19th day of July 2021.

U pob tiजाब नैशनल बैंक punjab national bank

Date: 17.07.2021

PUBLIC NOTICE

PUBLIC NOTICE

TAKE NOTICE THAT on behalf of our

Kiranrai Chunilal Oswal. Kisho

Amrutlal Oswal, Suresh Chunilal

Oswal and Hamid Mashud Mulani i

espect of agricultural lands bearing Ga

No. 207 (part) admeasuring 03H-04R

00P situate, lying and being at Village

Inglun, Taluka Mayal, District Pune, more

particularly described in the Schedule

to as 'the said properties').

vritten hereunder (hereinafter referred

Any person having any share, right, title

benefit, interest, claim, objection and/or

demand in respect of the said propertie

or any part thereof by way of sale,

exchange, assignment, mortgage

charge, gift, trust, muniment

inheritance, occupation, possession

tenancy, sub-tenancy, leave and license

license, care-taker basis, lease, sub

lease, lien, maintenance, easement

release, relinquishment or any other

method through any agreement, deed

document, writing, conveyance deed

devise, bequest, succession, family

arrangement / settlement, litigation

decree or court order of any court of Law

contracts/ agreements or encumbrance

or otherwise howsoever are hereby

requested to make the same known in

writing to the undersigned within

14 (fourteen) days from the date of

publication of this notice of such claim/s

failing which the claim of such persor

shall be treated as waived and not

SCHEDULE

("SAID PROPERTIES")

All that piece and parcel of agricultura

land or ground which is situate, lying and

being at Village - Inglun, Taluka Maval,

District Pune and which is within the

Registration District Pune, Taluka

Maval, District Pune, State o

Maharashtra and bearing Gat no. 207

admeasuring 08H-56R-00P and FL, 00H

50R-00P aggregating to 09H-06R-00F

assessed at Rs. 7.95 paise out of which

1, an area of 02H-68R-00P in the name of

Kiranrai Chunilal Oswal, Kishor Amrutla

2. an area of 00H-36R-00P in the name o

Dated this 19th Day of July, 2021

NEHA SEHGAL

UNIVERSAL LEGAL

Mumhai - 400 021

161/162, A wing, Mittal Court,

Jamnalal Bajaj Marg, Nariman Point

PARTNER

an area of 03H-04R-00P as under:

Oswal and Suresh Chunilal Oswal.

Hamid Mashud Mulani.

limits of Sub - Registrar, Maval of

binding on our clients

any, with all supporting documents,

Be it known to the general public at large that We, Prakash Dattatraya Naringrekar and Mrs Nutan Prakash Naringrekar residents of 503 A Blue Diamond CHS Ltd. Chincholi Bunder/Linl Road Junction Malad West Mumbai - 400064 are jointly proceeding to take on rent (Pagdi asis) premises being Room No. 16, 2nd Floor Surendra Nivas, Plot No.16, Aarev Road Goregaon (E), Mumbai 400063, CTS NO. 298 Village Pahadi, Goregaon (E), Mumbai 400063 from the landlord Mrs. Smita Surendra Shirsat enants, by paying appropriate consideration

upon surrender of tenancy rights by the existing In view of the aforesaid, if any person, body nstitutions, co-landlords, co-tenants etc. claiming any right, title, interest, share etc. in the aforesaid Room No. 16 or has any objection for the proposed ransaction, shall communicate the same to the ndersigned within 10 days from the publication of this notice with the documentary evidence in upport thereof failing which we shall complete the said transaction deeming the said premises (Room No. 16) to be free from encumbrance and claims etc. of whatsoever nature. Please ake note of the same.

Date: 19th July, 2021 Prakash D. Naringrekar Place: Mumbai Nutan P. Naringrekar 503 A, Blue Diamond CHS Ltd Chincholi Bunder/ Link Road

Junction, Malad West, Mumbai - 400064

PUBLIC NOTICE

TAKE NOTICE THAT I am the nominee and legal heir of the property more particularly described in the Schedule hereunder written am investigating if anybody has any objection to it. Any person/s having any disagreement in respect of the aid property howsoever o otherwise is hereby required to ntimate to the undersigned within 15 days from the date of publication of this notice if any with all supportive documents failing which the same shall be treated as waived and/o abandoned and not binding on me.

SCHEDULE roperty being Office premises bearing no 116,1st floor, Puni Chambers CHS Ltd adm 413 sq situated on Plot No 796-C. sector 18 Turbhe, Vashi, Navi Mumbai 400705, Village;Turbhe, Dist &

Place: Mumbai Date: 19/07/2021

Sudip Pandey A-703, Sai Riverdale Taloia Phase 1 Navi Mumbai-410 208

मराढी मनाचा आवाज

नवशास्ति 🚵

www.navshakti.co.in किंमत ३ रूपये

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public at large that my clients i.e. (1) MR. SREERAM GOPAL, (2) MR. RAHUL SREERAM & (3) MR. ROHAN SREERAM are entitled in respect o ROTAN SREEMAN are entitled in respect to the Residential Premises bearing Flat No. 1003, located on the 10° Floor in the E Wing of the Tower No. 5 known as "Cypress" of "Runwal Cypress Co-operative Housing Society Ltd." (Registration No. MUM) WS/ HSG/TC/1111/2019-2020/ Housing Society Ltd. (Registration No. MUM/ WS/ HSG/TC/11117/2019-20/20/ Year 2019 dated 25/10/2019) (hereinafter referred to as "the said Society") in the Project known as "Runwal Greens" situated at Mulund Goregaon Link Road, Bhandup (West), Mumbai - 400 078 (hereinafter referred to as "the said Premises")along with the right to use Two Car Parking Spaces Bearing Nos. "P3-284" & "P3-285" each admeasuring 125 Sq. ft. or thereabouts. The document in respect of the said Premises is Agreement for Sale dated 22nd August 2012 executed between RUNWAL HOMES PRIVATE LIMITED (now known as PROPEL DEVELOPERS PVT. ITD.) and (1) MR. SREERAM GOPAL & (2) MRS. NANDINI SREERAM died intestate on 03" August 2014 leaving behind her my clients as her only heirs and next of kin according to the provisions of the Hindu Succession Act, 1956 by which she was governed at the time of her death.

time of her death. If any person/s claiming any shares and interest through Late MRS. NANDINI SREERAM in respect of the said Premises or SREERAM in respect of the said Premises or demand upon or against or in respect of the said Premises or any part thereof including but not limited either by way of sale, exchange, let, lease, sub-lease, leave and license, right of way, easement, tenancy, occupancy, assignment, mortgage, inheritance, bequest, succession, gift, lien, charge, maintenance, trust, possession of original title deeds or encumbrance/s howsoever, familly arrangement/settlement, decree or order of any Court of Law or any other authority, contracts, agreements, development right/s or otherwise of whatsoever nature are hereby required to make the same known to me in writing with documentary evidence at my address mentioned below within 14 (fourteen) days from the date of publication hereof, failing which it shall be considered that there exists no such claims or demands in respect of the said Premises and then the claims or demands if any, osuch person/s shall be treated as waived and abandoned to all intents and purposes and the title of the said Premises shall be presumed as clear, marketable and free from encumbrances.

Mumbai, Dated this 19" day of July 2021. having any right, title, interest, claim/s o

rom encumbrances. Mumbai, Dated this 19th day of July 2021. Sd/ VIKAS THAKKAF Advocate High Court Shop No. 2, Ambe Dham Premises Co-op. Soc. Ltd. Near Ambaji Dham Temple M.G. Road, Mulund (West)

urther intimation.

AJAY KUMAR SINGH

UMESH KUMAR SINGH

Mumbai - 400 080

NAME OF THE HOLDER[S] KIND & FACE VALUE NO. OF

[DATE]

completed without any further reference

) बैंक ऑफ़ बड़ौदा

2766060000 5447

2766060000 5425

2766060000

5413

Thane and bearing,

Sr. Survey No.

Date : 19th, July, 2021

Address: 107/10, A. M. Jain Estate,

Village Road, Behind Gangar Stores,

Bhandup (W), Mumbai - 400078.

Other Details remains the same

Sr.No Loan Account No Name Of Borrower

OF SECURTIES

EQUITY OF F.V

RS 10.00

NOTICE
NAME OF THE COMPANY: TATA STEEL LIMITED
OFFICE: "BOMBAY HOUSE", 24 HOMI MODI STREET, FORT, MUMBAI -40

Notice is hereby given that the certificate[s] for the under mentioned securities have been

lost / mislaid and the holder[s] of the said securities / applicant[s] has/have applied to the

company to issue duplicate certificate[s]. Any person who has a claim in respect of the saic securities should lodge such claim with the company at it's registered office within 15 days

irom this date, else the company will proceed to issue duplicate certificate[s] – withou

PUBLIC NOTICE

convey the said property to my clients. Any person having any claim agains or in the said property or any part thereof by way of sale, charge easemen

gift, inheritance mortgage lease lien maintenance partition, possession, trus

or otherwise of whatsoever nature are hereby required to make the same known in writing along with the documents to the undersigned at his office at 401, 'Vaibhav' Apartment', 4th floor, Near Collector Office, Tembhi Naka,

Thane (W) 400601, during its office hours within 14 days from the date of

ublication hereof, on failing which the claim, if any says from the date of output of the claim, if any says from the date of output of the claim, if any says from the date of output of the claim, if any says from the date of output of the claim, if any says from the date of output of the claim, if any says from the date of output of the claim, if any says from the date of the claim, if any says from th

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO

about 1410 Sq. Mtrs. situate at village Yewai, Taluka Bhiwandi, Dist. Thane

CORRIGENDUM

Kindly refer to our Notice to Borrower ad published in this Newspaper on 25 May

2021, with reference to below mentioned borrower .Please read Correct Securit

PUBLIC NOTICE

(Agricultural Land situated at Village-Bhayenderpada, Taluka & District-Thane)

Upon request from my client M/s. BETHANY TRUST (Regn. No. E/1335), a Public Trust, duly registered under the provisions of the Maharashtra

Public Trusts Act, 1950, through its authorized Trustees: Dr. Stephe

Samuel Alfred, investigating the title of the under mentioned property owned by Mr. Dhiraj Popatlal Shah alias Dedhia S/o. Late Mr. Popatlal

Devji Dedhia with whom my client entered into Memorandum of Understanding to purchase the same by themselves and/or their

nominee/s. The present owner, viz. Mr. Dhiraj Popatlal Shah has executed

a Settlement Deed with original owners (1) Sanjay Ramchandra Tandel (2) Shila Ramchandra Tandel, (3) Karuna Ramchandra Tandel, (4)

Yashoda Narayan Murkute, (5) Rohan Khanderao Vatandar alias Roha Khandu Vatandar and (6) Kalpesh Khanderao Vatandar alias Kalpesh

Khandu Vatandar on 4th day of June, 2021 which was registered on 18

day of June, 2021 in the office of Sub-Registrar of Assurances at Than under serial No. TNN-2-11211-2021.

ANY PERSON having any claim against, into or upon the said property o

any part thereof by way of inheritance, agreement, contract, sale mortgage, possession, gift, lease, lien, charge, trust, maintenance

easement, or otherwise are required to notify the same in writing along

with the supporting documentary evidence to the undersigned at the address given herein below within 14 days from the date hereof otherwise

it will be deemed that there are no claims and/or that the same are waived and the transaction to purchase shall be concluded absolutely.

THE DESCRIPTION OF THE PROPERTY
ALL THAT PIECE OR PARCELS of land situated, lying, and being at Village-Bhayenderpada, Taluka & District-Thane and within the limits of

Thane Municipal Corporation and Registration District and sub-District

Area in

Assessment No.

sd/-Satish M. Musale

Advocate

Hissa Hissa

No. H R - P. 33 0 -07- 0

Wrong Address

Flat No. 302, 3RD Floor, B Wing. Plot no - 55 & 59, Sector - 30, Village - Owe , Kharghar, Taluka - Panvel, Dist- Raigad.

Flat No. 101 , First

Floor "Ismail mansion. Plot no -106,Sector – 2, Uiwe- 410206

greement with brief description of securities as below:

Mrs. Sunitadevi M. Pandey, Mr. Mahendra Prasad S. Pandey,

Mr. Ganesh

Baban Kharat

Mrs. Reshma

Ganesh Khara

ALL THAT piece or parcel of land bearing Survey No.9, Hissa No.4/2, leasuring about 3030 sq. mtrs. & Survey No.9 Hissa no.4/2 admeasuring

NOTICE is hereby given that Smt. Sarita Ashok Vakhare. Mr. Randhi Parshuram Mhatre, Mr. Sandep Shantaram Vakhare, Mr. Sachin Shantaram Vakhare the owners of the property described in the Schedule hereunder written (hereinafter referred to as 'the said property') have agreed to sale /

SECURITIES

PUBLIC NOTICE

TAKE NOTICE THAT under the instructions of my clients, being the Prospective Purchasers, I am investigating the ownership, right, title and interest of (1) MRS. KAVITA GIRISH SIPPY & (2) MR. MADHUR RAMCHANDRA BHANDARKAR in respect of the property more particularly described in the schedule writter hereunder.

Any person/s having any claim or right. title or interest whatsoever in respect of the said property should send their claim and/or objection in writing to the undersigned with documentary evidence in support thereof (and not otherwise) within 10 (Ten) days of publication of this Notice, failing which, claims/objections if any, shall be deemed to have been waived and not binding on my clients.

SCHEDULE OF THE PROPERTY ABOVE

REFERRED Flat No. 201 admeasuring 413 sq. feet carpet area on the 2nd Floor of building known as "Hari Bhuvan" of Hari Bhuvan Co-operative Housing Society Ltd. together with 1 (one) basement car parking space situated at Final Plot No. 634 of Town Planning Scheme III bearing C.T.S. No. F/176, F/177 and F/178 of Village Bandra, Taluka Andheri, lying and being at P.D. Hinduja Marg, Khar (West), Mumbai-400052 in the registration district of Mumbai City and Sub-District of Mumbai Suburban.

Sd/-MANOJ K. BHATIA. Advocate BHATIA LAW ASSOCIATES 505, A-Wing, Rustomjee Sangam, 5th Floor, S. V. Road, Santacruz (West) Mumbai - 400054, Maharashtra. Landmark: Above Kotak Mahindra Bank & Opp. Vijay Sales

Tel Nos.: 26104447/4448 Place: MUMBAI Date: 19.07.2021

DISTINCTIVE NUMBERS

609599746 - 609599763

AJAY KUMAR SINGH, UMESH KUMAR SINGH [NAME OF HOLDER[S]/APPLICANT[S]]

SANJAY B. BORKAR M.Com. LL.M. ADVOCATE HIGH COURT

Flat No.502, 5th Floor,Saketdham

Co-operative Housing Society Ltd, Plot No.49, Sector - 16, Taluka Panvel, District - Raigad

House No F-105, 1st

Floor, Shriya Residency Chs, Plot No- 13 To 20 Villege

Deravali, Panvel -

410206

Yours faithfully, (Name & Designation),Authorised Office

CBD Belapur Branch:- Bank Of Baroda,

Monarch Plaza, Shop No 12 & 13, Plot no.056

Sector 11.CBD Belapur, Navi Mumbai 400614

PUBLIC NOTICE

PUBLIC NOTICE

right, claim or related to the Plot

bearing C.T.S. No. 674B, 674B 1

to 25, of Village Marol, Saki Vihar

Road, Saki Naka, Andheri (E),

Mumbai-400072, known as Uday

Nagar Co-op. Hsg. Soc. (Prop.)

are hereby informed that the

S.R.A., 5th Floor, MHADA

Building, Bandra, has issued the

L.O.I. to my client Mr. Rajesh V.

Mishra of M/s. Sapphire

Enterprises to develop the afore

said property under S.R.A.

Scheme, the Architectural work

is monitored by Mr. Milind J.

Bhole of M/s. Vivek Bhole

Architects Pvt. Ltd. If any person

having any claim or objection for

the development of the above

said property should submit his

claim or objection with the

documentary evidence to the

undersigned within 14 days from

the publication of this Notice,

failing which the Development

will be started and no claim or

objection shall be entertained

Ad. Anand Prakash Mishra

Shop No. 1, Manju Apt, Dadabhai Road Vile Parle (W), Mumbai-56.

Advocate High Court,

thereafter.

Sd/-

ALL the persons having any

NOTICE IS HEREBY given to the Public at large on behalf of our client i.e. Hamid Khan Ahmed Khan Indrapurwalla that he is the bsolute owner and in physical possession of the property situated at Taluka Maval, District Pune, Mauje Karla, bearing Gat No. 529 area admeasuring 4 Hectors and 78 aar ınd pot kharaba admeasuring 0.11 aar.

Further notice is hereby given that our client hereby informs and cautions the public at large that our client has not entered into any agreement for sale of the below mentioned roperty and the below mentioned property s not for sale and that the Public should not enter into any transaction, agreement ransfer, assignment, lease, understanding hatsoever of nature in respect of the property mentioned in the schedule or any partthereof.
Despite this Public Notice if any

person/body/entity enters into any transaction of whatsoever of nature in espect of the below mentioned property with any person other than our client, the same will not be binding on our client and such transactions will be treated as illegal &

SCHEDULE OF THE PROPERTY ABOVE REFERRED TO:

ALL THOSE pieces or parcels of land together with the structures standing thereon ituate, lying and being at Taluka Maval, District Pune, Mauje Karla, bearing Gat No. 29 area admeasuring 4 Hectors and 78 aar and pot kharaba admeasuring 0.11 aar.
DATED THIS 19TH DAY OF JULY 2021
For M/s. V&M LEGAL

V.N. Bodke Partner

Office Address: - 4, Prospect Chambers Annex, Ground Floor, 317 Pitha Street, Fort, Mumbai – 400 001. Phone No. 022 49722170/71/72 Mobile No. 9819817198

PUBLIC NOTICE

This is to inform that Reshma Irshad Shaikh owner of FLAT:7. 2nd Flr. Kavita Apt. Vimar Nagar Pune 411014, has LOST OR MISPLACED transfer deed NO:3483 dated 8/7/96 between Shrimati Meena Ramesh Thakur & Shri Philoo Contractor and also lost Misplaced Copy of Deed (Rigistration NO: 6030/1995) dated 15/1295 between MS VISHWAMITRA RATHI & SATHE (Developer) and SHRI PRAFULLA SHANKAR SUDAME, Smt Meena Ramesh Thakur, Reshma Ramesh Thakur

Police LOST COMPLAINT NO: 5441-202 has been files at Kanakia Police Station Mira Road for both the documents. If Found Please return to above mentioned Police Station if found.

Place : Mumbai Date: 19/7/2021

Reshma Irshad Shaikh

PUBLIC NOTICE NOTICE is hereby given to general public

that 1) Mrs.Saroj Rakesh Mehta, 2) Mrs.Neha Sarojkumar Tripathi and 3) Mrs.Kamal Deepak Pardeshi are having negotiations to sell the rights, share of the under mentioned immovable property Any person or persons having any claim or demand against or to the Property or by way of sale, gift, exchange, lease tenancy, license, mortgage, lien, charge, trust, inheritance, easement development rights, order / decree judgment of any Court, option agreement or any kind of agreement or otherwise whatsoever are hereby requested to send full particulars thereof in writing togethe with supporting documentary proof to the undersigned at following address, within working 7 (seven) days from the date hereof, as otherwise the said sale transfer / conveyance will be completed without any reference or regard to any such nurnorted claim or interest which shall be deemed to have been waived to an intend and purpose

Flat no: 7 admeasuring about 246 sq ft carpet situated in wing "C" of building known as "Salasar Nagar Building no.4 Co-op Hsg.Society Ltd" a society registered under the Maharashtra Co operative Societies Act 1960 under Registration No. TNA (TNA)/HSG/ (TC)/3676/1989/90 ,lying being and situated at old survey no:100, Nev survey no: 59, Hissa no:13 of Village-Khari of Bhayandar, Tal and Dist. Thane 401105 along with 5 (five) shares of face value of Rs. 50/- (Rupees fifty) each, of the aggregate value of Rs. 250/- (Rupees two hundred fifty only) bearing distinctive Nos.176 to 180 issued by the said society (hereinafter referred to as "the said shares") and bearing Share Certificate No. 37 of the said society relating to the ownership of the said Flat, as also all the share, right, title and interest as a

SCHEDULE OF THE PROPERTY

member of the said society. Dated this the 19th day of $\rm July, 2021$ Amruta Pardesh

Advocate- Bombay High Court Off Add: B/6, Bhanu Apts Khopat, Thane west 40060

Tata Steel Limited Reg office: Bombay House 24 Homi Mody Street Fort Mumbai-400001

NOTICE is hereby given that the undermetioned share certificate of TATA STEEL LIMITED Lost/misplaced and the holder of fithe said securities have applied to the company to issue duplicate certificates. Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the company at its Registered office within1 5 days from this date ,else the company will proceed to issue duplicate certificates without further intimatio

Name of the Shareholder	Kinds of Share & Face Value	Distinctive no	No of securites
Anuj Navinchandra Maheshwari	Equity shares of Rs 10/- each	2924061 - 2924130 157123431 - 157123460 231012748 - 231012788	
lace: Chennai		Anui Navinchandi	

Date: 18-07-2021

Name of the Shareholde

METROP@LIS

METROPOLIS HEALTHCARE LIMITED CIN: L73100MH2000PLC192798

Email: investor.relations@metropolisindia.com • Website: www.metropolis

Registered office: 250 D, Udyog Bhavan, Worli Mumbai - 400 030, Maharashtra, India. Contact: 022-62582810,

NOTICE OF THE 21st ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

nembers of METROPOLIS HEALTHCARE LIMITED ('the Company') will be held on Wednesday, August 11, 2021 at 9:30 A.M. IST through Video Conferencing Other Audio Visual Means (VC / OAVM) to transact the businesses as set out in th Notice of the AGM.

In compliance with the provisions of Circular dated May 5, 2020 read with Circulars dated April 8, 2020, April 13, 2020 and January 13, 2021, issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA') and Circular dated May 12, 2020 and January 15, 2021, sosped by the Securities and Exchange Board of India ('SEBI'), the Annual Report of the Company for the Financial Year 2020-2021 along with the Notice convening the 21st AGM has been sent to all the eligible shareholders on Sunday, July 18, 2021 by electronic means whose email addresses are registered with the Company / Depository Participant(s). Further, in compliance with the above Circulars, the AGM of the Company will be held through VC/OAVM without the physical presence of members at a common venue.

Members may note that the Annual Report of the Company for the Financial Yea 2020-2021 along with the Notice of the AGM is also available on the Company's website at www.metropolisindia.com and on the website of the Stock Exchanges i.e. BSE Limited and The National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com and is also available on the website of NSDL at www.evoting.nsdl.com

In case if you have not registered your email ID please follow the below rocess for registering your email ID:

- Shareholders holding shares in physical form are requested to provide a signed request specifying their Folio No., Name, Scanned copy of the Share Certificate (front and back), PAN (self attested scanned copy of PAN card), AADHAR (self attested scanned copy of Aadhar Card) by email to the Company secretarial@metropolisindia.com
- Shareholders holding shares in dematerialized form are requested to register their email_ID and contact numbers with their Depositories through their respective Depository Participant(s).

Shareholders may note that the Company is pleased to provide them with an opportunity to cast their vote electronically through remote e-voting / e-voting facility on the businesses as set out in the Notice convening the 21st AGM of the Company. The Company has availed the services of NSDL for the purpose of providing the facility of remote e-voting / e-voting at the AGM to its Shareholders. The detailed procedure for casting of votes by the Shareholders (including voting by the Shareholders holding shares in Physical form and Shareholders who have not registered their e-mail ID with the Company) has been provided in the Notice onvening the AGM of the Company.

E-voting:

Place : Dubai

Date : July 18, 2021

The remote e-voting period begins from Sunday, August 8, 2021 9:00 A.M. IST and ends on Tuesday, August 10, 2021 5:00 P.M. IST. The remote e-voting module will be disabled by NSDL thereafter.

During this period, the Shareholders holding shares as on the cut-off date i.e. Wednesday, August 4, 2021 may cast their vote electronically using the remote e-voting facility. The voting rights of Shareholders shall be proportionate to their share of the paid-up equity share capital of the Company as on the cut-off date, i.e. as on Wednesday, August 4, 2021.

A person who is not a Shareholder as on the cut-off date should treat this Notice for information purpose only.

Any person, who acquires shares of the Company and becomes a member o the Company after dispatch of the notice and holding shares as of the cut-off date i.e. Wednesday, August 4, 2021, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in. However if the member is already registered with NSDL for remote e-voting then they can use their existing User

ID and password for casting their vote. If you forget your password, you can reset your password by using "Forgot User Details/Password" option available on $\underline{www.evoting.nsdl.com}$

Shareholders who have voted through remote e-Voting will be eligible to attend the AGM. However, they will not be eligible to vote at the AGM.

Shareholders may please note that once the vote on the resolution is cast by a Shareholder through remote e-voting / e-voting, she / he shall not be allowed to change it subsequently.

In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800-222-990 or send a request to Ms. Pallavi Mhatre, Manager, NSDL at evoting@nsdl.co.in. Alternatively, you can connect with her on 022-24994545.

Ameera Sushil Shal Managing Director DIN: 00208095

of Pledged Gol

Ornaments

18.3

PUBLIC NOTICE Notice is hereby given that the Certificate(s) under mention Equity Shares of M/s. Venkys Limited., having its registered office at Venkateshwara House, S No. 114/A/2, Pune- Sinhagad Road. Vitthlwadi, Maharashtra, Pune - 411 030 have been lost/misplaced and holder/purchases of the said shares have applied to the company to issue duplicate share certificate(s) Any person who has a claim in respect of the said share should lodge the same Company at its Registered Office within 21 days from this date else the Company will proceed to issue Duplicate Certificate(s) to the aforesaid

applicant without any further intimation.							
Folio No.	No. of Equity Shares	No. of Shares	Certificate No. Fm. to	Distinctive Number From to			
0077540	0077540 Mr. Chandrakant	8	60258	5121211 to 5121218			
0077540	Chitalia	2	156326	9182875 to 9182876			

M/s. Venkys Limited,

Venkateshwara House, S. No. 114/A/2

Pune- Sinhagad Road, Vitthlwadi,

Pune - 411 030 Maharashtra.

IDFC FIRST Bank Limited | IDFC FIRST

(erstwhile known as IDFC Bank Limited) CIN: L65110TN2014PLC097792

Mr. Chandrakant Chitalia

Shareholder/Applicant

Date: 19/07/2021

AUTHORIZED OFFICER - Akshay Suryavanshi

CONTACT NUMBER- 9664539131

AUTHORIZED OFFICER - Debjyoti Roy CONTACT NUMBER- 9874702021

APPENDIX- IV-A [See proviso to rule 8 (6)] SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE **PROPERTIES**

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the ecuritisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to

Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002

1.Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower (s) and Guarantor (s) that the below described mmovable property mortgaged/charged to the Secured Creditor, the physical possession of which has been taken by the Authorised Officer of IDFC FIRST Bank Limited (Formerly knowr as IDFC Bank Limited), will be sold on "As is where is", "As is what is", and "Whatever there is" on \, \mathfrak{05-Aug-2021} , for recovery of INR 19,14,995.96/- due to the IDFC FIRST Bank Limited Formerly known as IDFC Bank Limited) from 1) Julie Francis Zacharia, 2) Francis George Zacharia & 3) Jennifer Francis Zachariah. The Reserve Price will be Rs 16,15,950/- and the Earnest Money Deposit will be Rs 1,61,595/-.

DESCRIPTION OF MORTGAGE PROPERTY All the piece and parcel of the property consisting Flat No. 101, 1st Floor, Khatija Apt., S. V. P. Road, Plot No. 2, Near Tuber Hospital, Village Khoj Khuntavli, Ambernath (W),

For detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided in IDFC FIRST BANK Limited website i.e www.idfcbank.com

Thane - 421505.

Authorised Officer Date: 19/07/2021 **IDFC FIRST BANK LIMITED**

For M/s. Nankani & Associate **(Advocates)** 114 Yusuf Building, 1st Floor, V.N. Road, Fort Mumbai – 400 001.

POSSESSION NOTICE

Circle Sastra, Mumbai Western, 2nd Floor, Aman Chamber, Veer Savarkar Marg, Prabhadevi, Mumbai 400 025 E-mail :- cs4444@pnb.co.in Ph No. 022-43434630, 43434663

Annexure -15 (Revised SI-10 B)

Common Possession Notice for Immovable Properties in case of more than one borrower by the respective Authorised Officers (For Immovable property)

Punjab National Bank/ the Authorised Officer/s of the Punjab National Bank under the Securitisation and Reconstruction of Financial Assets & Enforcement of Security Interes Act, 2002, and in exercise of powers conferred under Section 13 read with the Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued demand notice/s on the dates mentioned against each account calling upon the respective borrower/s to repay the amount as mentioned against each account within 60 days from the date of notice(s)/ date of receip of the said notice(s).

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under sub-section (4) of Section 13 of Act read with Rule 8 of the Security Interest Enforcement) Rules, 2002 of this the 13th day July of the year 2021 The borrower/s in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property/ies and any dealing with the property/ies will be subject to the charge Punjab National Bank for the amounts and interest thereon.

S. No.	Name of the branch	Name of the Account	Name of The borrower (Owner of the property)	Description of the property mortgaged	Date of demand notice	Date of affixture of possession notice	Amount outstanding as on the date of demand notice.	Name of the Authorised Officer/s
1.	Andheri West	Mr. Sunil Mhaskar	Mr. Sunil Y. Mhaskar	All that part and parcel of the property consisting of Flat No.610, Bldg. No.12, Mangalmurti CHSL, Khandwala Compound, Datta Mandir Road, Vakola Bridge, Santacruz East, Mumbai 400055	24.04.2021	13.07.2021	Rs. 31,14,182.00	Mr. A. Ramchandran
2.	Bandra Kurla Complex, Bandra East	Mr. Kesihing James Lairongbawl	Mr. Kesihing James Lairongbawl	All that part and parcel of the property consisting of Flat No.802, Burberry Nahr's Amit Shakti Complex, Sextor R-12, Off Saki Vihar Road, Chandivali Farm Road, Andheri East, Mumbai 400072 along with two overed car parking		13.07.2021	Rs. 2,16,08,310.00	Mr. A. Ramchandran

The borrower's /guarantor's /mortgagor's attention is invited to provisions of subsection (8) of section 13 of the Act in respect of time available to redeem the secured assets

Date: 17.07.2021

A. Ramchandran Chief Manager & Authorised Officer, Punjab National Bank

परिशिष्ट मजल्यावरील मालमत्ता असलेल्या पुनीत चेंबर्स सीएचएस लिमिटेडच्या भखंड क्रमांक ७९६-सी सेक्टर-१, तुर्भे, वाशी, नवी मुंबई- ४०० ७०५, गाव, तुर्भे, जिल्हा व तालुका: ठाणे येथे ४१३ चौरस फूट जागा आहेत.

स्थळ : मुंबई दिनांक : १९/०७/२०२१ सुदीप पांडे A-७०३. साई रिव्हरडेल तळोजा फेज १ नवी मुंबई -४०१ २०८

PARAS

जाहीर-सूचना न.भू.क्र. ६७४ब, ६७४ब १ ते २५ मौजे मरोळ. साकी विहार रोड. साकी नाका मुंबई-४०००७२ या भूखंडावरील उदय नगर सह. गृहनिर्माण (नियोजित)च्या संदर्भातील सर्वांना सदरह जाहीर स्चनेद्वारे कळविण्यात येते की, में सफायर एन्टरप्रायजेस तर्फे श्री. राजेश व्ही. मिश्रा यांन उपरोक्त भखंडाचा विकास करणेस एस.आर.ए., ५वा माळा, म्हाडा इमारत बांद्रा यांचेकडून एल.ओ.आय.ची मान्यत प्राप्त झाली असून या विकासकार्याचे वास्तविशारद मे. विवेक भोळे आर्किटेक्टस् प्रा. लि. तर्फे श्री. मिलिंद भोळे हे आहेत. सदर प्रकरणी कणाई व्यक्तीस वा झोपडीधारकांस हरकत असल्यास कपया खालिल स्वाक्षरीकतांस सूचना प्रसिद्ध होण्याच्या तारखेपासून चौदा दिवसांच्याच्या आत आवश्यक त्य पराव्यांसहित हरकत नोंदवावी. त्यानंतर विकासकाम सुरु केले जाईल व आलेली कोणतीही हरकत विचारात घेतली जाणार नाही.

श्री. आनंद प्रकाश मिश्रा वकील, उच्च न्यायालय, मुंबई. शॉप नं. १, मंजू अपार्टमेंट, दादाभाई रोड, विले पार्ले (प.), म्बई-५६

सही/-

मुंबई येथील लघुवाद न्यायालयात आर. ए. ई. वाद क्र. ६०५/९६८ सन २०१३ मधील

मर्जी अर्ज क्र. २८२ सन २०१५ श्री. चेतनकुमार चिमणलाल शहा (रद्द) वय साधारण ५२ वर्ष, पेशाः व्यवसाय मे. अर्थफिल्ड प्रोडक्टस च्या नाव आणि स्टाईलमध्ये व्यवसाय करतात कार्यालय आहे फ्लॅट क्र. १२, आर. ए. किडवाई मार्ग, शिवंडी मुंबई-४०००१५.

१. माया चेतनकुमार शाह वयः माहित नाही पेशाः माहित नाही 🛚 हार्दिक चेतनकुमार शाह

वयः माहित नाही पेशाः माहित नाही वादी क्र. १ आणि २ यांचा पत्ता प्लॉट क्र. १७२, आर. ए. किडवाई मार्ग शिवडी, मुंबई-४०००१५

विरुध्द

. श्री. हरजीत सिंग २. सौ. परमजित कौर जोहर आणि

३. सौ. स्विंदर कौर गुप्ता

कै. तेजपाल सिंग सेवा सिंग सर्वाचे वय साधारण ४६ ते ५२ वर्षे, ज्यांचा पत्ता १७२ आर ए कि.इवार्ड रोड, शिवडी (प), मुंबई ४०००१५ ४. श्री. बद्रद्दीन अब्दुल गनी,

वय साधारण ५२ वर्षे, द्वारा पाल गरेज. १७२, झाकरिया बंदर रोड, शिवडी (प), मुंबई ४०००१५ श्री. बिजू शाजी, वय साधारण ४५ वर्ष,

द्वारा पाल गरेज झाकरिया बंदर रोड. शिवडी (प), मुंबई ४०००१५ .. श्री. ॲलेक्झांडर असा ज्ञात

श्री. बाबू मोटारवाला वय साधारण ४५ वर्ष, द्वारा पाल गॅरेज. झाकरिया बंदर रोड, शिवडी (प), मुंबई ४०००१५

 श्री. राजेश कुमार पाटावाला वय साधारण ५२ वर्षे, द्वारा पाल गरेज. झाकरिया बंदर रोड, शिवडी (प), ..प्रतिवाती मुंबई ४०००१५

प्रति,

वरील नावाचे प्रतिवादी क × ते ७ ज्याअर्थी वरील नावाच्या वादींर्न प्रतिवादीच्या विरोधात आर.ए.ई. वाद क्र ६०५/९६८ सन २०१३ मधील मर्जी अर्ज क्र. २८२ सन २०१५ म्हणजेच दिनांक १३ एप्रिल, २०१५ रोजीचा अर्ज कादून त्यामध्ये विनंती केली आहे की ६१ दिवसांचा उशीर झाल्यामुळे माफी द्यावी की, प्रतिवादी क्र. १ ते ७ यांच्या विरोधात मंजूर एकतर्फी हुकूम बाजुला ठेवावा आणि वाद सुनावणी आणि अंतिम निकालाकरिता सदर सन्माननीय न्यायालयाच्या फाईल वर पुर्नस्थापित करावा की सदर वादाची सुनावणी आणि अंतिम निकाल प्रलंबित असल्यामुळे दिनांक ८ जानेवारी, २०१५ रोजीचा एकतर्फी हुकूम आणि न्यायानिर्णयाला स्टे द्यावा आणि सदर अर्जामध्ये विनंती केल्यानुसार अशा अन्य आणि पुढील अनुतोषांकरिता तुम्हाला अर्जाच्या विरोधात कारणे दाखविण्यासाठी २३ जलै, २०२१ रोजी दु. २.४५ वा. व्यक्तीशः किंवा रितसर माहिती असलेल्या अधिकृत प्लिडरद्वारे न्यायालय खोली क्र. १४, ०५ वा मजला, न्यू ॲनेक्स बिल्डिंग. लघुवाद न्यायालय, एल. टी. मार्ग, मुंबई ४००००२ येथील पिठासिन सन्माननीय न्यायाधिशांसमोर हजर राहण्याची ताकीद देण्यात येत आहे, कसूर केल्यास सदर अर्जाची एकतर्फी सुनावणी होऊन निर्णय केला जाईल.

तम्ही सदर अर्जाची प्रत सदर न्यायालयाच्य -न्यायालय खोली क्र. १४ मधून प्राप्त करु शकता

न्यायालयाच्या शिक्क्याने दिले सदर ०६ जुलै, २०२१ सही/ प्रबंधक

सर्व लोकांस या नोटीस द्ववारे कळविण्यात येते की, खालील वर्णांकित व महसूल दप्तरी वर्णन केलेली जिमनीची मिळकत आमचे अशिलांनी सदर मिळकतीचे मालकांकडून विकत घेण्याचे

जिमनीचे वर्णन : मौजे हातनोली, ता. खालापूर, जी. रायगड							
मालकाचे नाव	भूमापन क्रमांक	हिस्सा न.		पोटखराब क्षेत्र हेआरपॉ.		आकार रुपैसे	
गौहर सुलताना नैमुद्दीन	49 49 49 49	२ अ१ २ अ२ २ अ३ २ अ६	00-८४-00 00-२६-१0	00-03-00 00-04-00 00-08-80 00-00-00	00-28-00	१.१९	
वसंत यादवराव देशमुख	५९	२ अ४	00-04-00	00-00-00	००-०५-००	0.90	

सदरह् मिळकती बद्दल कोणाचाही दान, गहाण, बक्षिस, ईसार, खरेदी- विक्रीचा करार, साठेखत अगर अन्य कोणत्याही प्रकारचा हक्क. हितसंमंध असल्यास त्यांनी हि नोटीस प्रसिद्ध झाल्यापास १५ दिवसांच्या आत खालील स्वाक्षरी करणार यांच्याकडे प्रथमदर्शनीय कागदोपत्री पराव्यास

वरील मुदतीत कोणाच्याही हरकती न आल्यास सदरह मिळकत निर्वेध, निर्दोष व बोजारहित आहे व सदर मिळकतीमध्ये उपरोक्त नमूद मालकाचे व्यतिरिक्त इतर कोणाचेही कोणतेही अधीकार नाहीत असे गृहीत धरून आमचे अशील सदरह मिळकतीचा वरीलप्रमाणेचा व्यवहा पूर्ण करतील. मुदतीनंतर येणाऱ्या हरकतीचा विचार केला जाणार नाही, याची नोंद घ्यावी

वसंतकुमार रा. बंग, वकील पत्ता : ऑफिस न. ११७ , भूमी मॉल, प्लॉट न. ९, सेक्टर १५, सी. बी. डी. बेलापूर,

नवी मुंबई ४००६१४ स्वाक्षरी दिनांक: १९/०७/२०२१ **स्थळ :** खालापर

PUBLIC ANNOUNCEMENT FOR SALE OF ASIS GLOBAL LIMITED (In Liquidation) AS A GOING CONCERN

Notice is hereby given to the public seeking Expression of interest for sale of the Corporate Debto through e-auction as a going concern as per Regulation 32 (e) read with regulation 32A of Insolvency and Bankruptcy Board of India (Liquidation process) Regulations, 2016 and Insolvency and Bankruptcy code, 2016 as amended from time to time on "AS IS WHERE IS BASIS", "AS IS WHAT IS, AND "WHATEVER THERE IS" AND "WITHOUT RECOURSE BASIS" as per the details below. The bidding shall take place through online e-auction service provider, Linkstar Infosys Pvt. Ltd. via website: www.eauctions.co.inon31.07.2021.

RELEVANT PARTICULARS				
1.	Name of the Corporate Debtor	Asis Global Limited		
2.	Registered Office	A Wing Mhatre Pen Building, 2nd Floor, Senapati Bapat		
		Marg, Dadar (W), Mumbai -400028		
3.	Authority under which corporate debtor is registered / incorporated	ROC-Mumbai		
4.	Corporate Identity Number of the Corporate Debtor	U51900MH1995PLC090410		
5.	Tentative Date of release of E-Auction process document	19.07.2021		
	Last Date for submission of EMD, Bid form & KYC Declarations	29.07.2021		
7.	Tentative E-auction Date & Time	31.07.2021 [11.00 am to 1.00 pm		
		(with unlimited extension of 5 minutes each)]		
	Reserve Price (INR)	2,87,723/-		
9.	Earnest Money deposit (EMD)	The bidder is required to submit EMD of INR 100,000/-		
		for bidding of the corporate debtor as a going concern.		
10.	Eligibility criteria & other details	As per terms and conditions document uploaded on the		
		website of www.eauctions.co.in (On going to the		
		website www.eauctions.co.in, interested bidders will		
$ldsymbol{ld}}}}}}$		have to search for the mentioned corporate debtor		
The	proposed disposal is without any kind of v	varranties and indemnities.		

Interested bidders are advised to submit their expression of interest and participate after reading and agreeing to the relevant terms and conditions document which includes the process uploaded on the website. For further clarifications, please contact the below mentioned Email id — cs.asish@gmail.com ,Any serious and interested buyer can check out and submit a bid for the sense. Date: 17.12.2020 Place: Mumbai

Asish Naravar

Liquidator IBBI Reg No. IBBI/IPA-002/IP-N00444/2017-18/11274

Strides स्ट्रॉईड्स फार्मा सायन्स लिमिटेड

सीआयएन : L24230MH1990PLC057062

नोंदणीकृतं कार्यालय : २०१, देवब्रत, सेक्टर - १७, वाशी, नवी मुंबई - ४०० ७०३ दूर. क्र. : + ९१ २२ २७८९ २९२४, फॅक्स क्र. : + ९१ २२ २७८ँ९ २९४२ कॉर्पोरेट कार्यालय : स्ट्रॉईड्स हाऊस, बिलेकाहाल्ली, बाण्णेरघट्टा रोड, बेंगळुरू - ५६० ०७६. दर. क्र. : + ९१ ८०६७८४ ००००/६७८४ ०२९० फॅक्स क्र. : + ९१ ८० ६७८४ ०७००. वेबसाइट : www.strides.com ई-मेल : investors@strides.com

<u>सूचना</u> कंपनीच्या समभाागंचे गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी (आयईपीएफ) मध्ये स्थानांतरण कंपन्या कायदा, २०१३ चे अनुच्छेद १२४ (६) सहवाचन गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निर्ध प्राधिकारी (लेखा, लेखापरीक्षण व परतावा) नियम, २०१६ (नियम) अंतर्गत यादारे सचना देण्यात ये आहे की, वित्तीय वर्ष २०१३–२०१४ करिता कंपनीद्वारे घोषित प्रतिशेअर रु.१०५/– च्या विशेष नाभांश जो लागोपाठ सात वर्षाकरिता दावारहित राहिलेला आहे तो १२ नोव्हेंबर, २०२१ रोर्ज आयर्रपीएफकडे स्थानांनतरित करण्यात येर्दल

नागोपाठ सात वर्षांकरीता दावारहित राहिलेल्या लाभांशासंदर्भातील अनुषंगिक शेअर्ससद्धा नियमांतः वेहित प्रक्रियेनुसार स्थानांतरित करण्यात येतील.

भागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, आयईपीएफकडे स्थानांतरित करण्यात यावयाच्या शेअर्सची सूची कंपनीची वेबसाईट <u>http://www.strides.com/investor-iepf.html</u> वर अद्ययावत करण्यात आली आहे गगधारकांकडून दि. १२ नोव्हेंबर, २०२१ पर्यंत वरील लाभांशाचा दावा करण्यात कसूर झाल्यास, सर्व रोअर्सचे (प्रत्यक्ष स्वरुपातील किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरुपातील) कंपनीद्वारे आयईपीएफ प्राधिकाऱ्यांच नेदिष्ट डीमॅट खात्यामध्ये स्थानांतरण करण्यात येईल. संबंधित भागधारकांनी नोंद घ्यावी की, अशा स्थानांतरणापाश्चात त्यांना आयईपीएफकडून

ताभांशासहित सदर शेअर्सकरिता दावा करण्यात येईल, ज्याचा तपशील www.iepf.gov.in वर तसे कंपनीवी वेबसाईट <u>http://www.strides.com/investor-iepf.html</u> वरही उपलब्ध आहे. केल माहितीमारी मंत्रंशित शामशाम्बांनी लंगनीशी माराम त पोशम र

. . केफिन टेक्नोलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड यांना खालील पत्त्यावर संपर्क साधावाः

स्टॉइडस फार्मा सायन्स लिमिटेड स्ट्रॉइड्स हाऊस, बिलेकाहाल्ली गण्णेरघट्ट रोड, बेंगळरु - ५६००७६. कोन क्र.: ०८० ६७८४००००/०२९० -मेल : investors@strides.com

में. केफिन टेक्नोलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड (पूर्वी कार्वी फिन्टेक प्रायव्हेट लिमिटेड) यनिट : स्टॉइडस फार्मा सायन्स लिमिटेड सेलिनियम टॉवरे बी, प्लॉट क्र. ३१-३२, गाचीबोवली, फायनान्शिअल डिस्टिक्ट, नानकराम गडा हैदराबाद - ५०००३२.

टोल फ्री क्र.: १-८००-३०९-४००१ ई-मेल : einward.ris@kfintech.com

ठिकाण : मंबर्ड

दिनांक : १९.०७.२०२१

स्टॉइडस फार्मा सायन्स लिमिटेड सही/ मंजला रामामृती कंपनी सचिव

जाहीर सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, आमचे अशील हे टॅफल्स एक्सपोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड सीआयएन यु७४८९९डीएल१९८९पीटीसी०३८६४१ अंतर्गत कंपनीज ॲक्ट, २०१३ अंतर्गत नोंदणीकृत लिमिडेट लायबिलिटी कंपनी, ज्याचे नोंदणीकृत कार्यालय आहे, ए-३, चिराग एन्क्लेव्ह नवी दिल्ली ११० ०४८ ('कंपनी') यांच्याकडून याखालील लिखित परिशिष्टामध्ये विवरणीत परिसरामधील सर्व त्यांचे हक्क, नामाधिकार आणि हितसंबंध आणि शेअर्स संपादित आणि खरेर्द करण्यासाठी वाटाघाटी आणि मान्य केले आहे.

परिसराच्या संदर्भातील खालील मुळ हक विलेख/दस्तावेज कंपनीकडे उपलब्ध नाहीत आणि/किंवा अथक शोध आणि प्रयत्नांतीही सापडण्यायोग्य नाहीत.

९. रामचंद घनश्याम दोडेजा भगनारी यांच्याकडून प्राण नाथ अरोरा यांच्याकडील घोषणापत्र दिनांक १० एपिल, १९६७.

उपरील मळ विलेख/दस्तावेज कोणत्याही व्यक्ती किंवा व्यक्तींकडन किंवा मंडळ निहाय किंवा वित्तीय संस्थेकडन परिसरावरील कर्जाच्या किंवा अन्य पर्नभरणा करण्याकरीता तारण म्हणन प्रभारीत. गहाण किंवा धारणाधिकाराच्या इच्छेने जमा केलेले नाही

कोणत्याही व्यक्तीला परिसर आणि/किंवा शेअर्स आणि/किंवा त्यावरील कोणत्याही भाग/विभागाच्या संदर्भात किंवा विरोधात कोणताही दावा, मागणी, हक्क, लाभ किंवा हितसंबंध जसे की, विक्री, हस्तांतरण, अभिहस्तांतरण, अदलाबदल, हक्क, हितसंबंध, शेअर, भाडेपट्टा, पोट-भाडेपट्टा, कुळवहिवाट, पोट-कुळवहिवाट, गहाण, बक्षीस, धारणाधिकार, प्रभार, भार, भोगवटा, प्रसंविदा, विश्वस्त, निर्वाह, सुविधाधिकार, अग्रक्रयाधिकार, वारसाहक्क, अंत्यदान, ताबा, विकास हक्क, मार्गाचा हक्क, राखीव, करार, प्रलंबित वाद, कौटुंबिक व्यवस्था तडजोड, कोणत्याही न्यायालयाचा हुकुम किंवा आदेश, भागीदारी किंवा अन्यकाही असल्यास त्यांनी तसे लिखित स्वरूपात वैध/परिणामकारक कागदपत्रांच्या प्रमाणित छायाप्रतींसह निम्नस्वाक्षरीकारांना त्यांच्या कार्यालयात सदरह प्रसिद्धीच्या तारखेपासून चौदा (१४) दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे, अन्यथा कोणत्याही तशा दाव्याच्या संदर्भाशिवाय आमच्या अशीलांच्या नावामध्ये परिसराची विक्री पूर्ण करण्यात येईल आणि दावे असल्यास ते त्यागित समजले जातील.

परिशिष्ट (परिसराचे वर्णन)

(१) माहिम विभागाच्या कॅडास्ट्रल सर्व्हे क्र. ४५ धारक आणि टीपीएस ४ च्या प्लॉट क्र. १२२३ धारक मुंबई शहर आणि मुंबई उपनगराच्या जिल्हा आणि नोंदणीकृत उप-जिल्ह्यामधील बृहन्मुंबईच्या हद्दीमधील ४०८ वीर सावरकर मार्ग मुंबई ४०० ०२५ येथे स्थित 'प्रभादेवी इंडस्ट्रिअल इस्टेट' म्हणून ज्ञात इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील मोजमापित ६७० चौ. फू. (चटई क्षेत्र) चा युनिट क्र. २० धारक परिसर. ('परिसर') (२) क्र. बीओएम/जीईएन-१३१ सन १९६७ अंतर्गत महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह सोसायटीज् ॲक्ट १९६० अंतर्गत रितसर नोंदणीकृत एन्टरप्रायजेस को-ऑपरेटिव्ह प्रिमायसेस सोसायटी लिमिटेडचे सभासदत्व **('सोसायटी')** (३^{ँ)} शेअर प्रमाणपत्र क्र. ७४ दिनांक २१ डिसेंबर १९७० आणि ९२ दिनांक २ जून १९७६ मध्ये समाविष्ट सोसायटीच्या प्रत्येकी रु. ५०/-च्या अनुक्रमे विभिन्न क्र. ५३६ ते ५४० आणि ६४१ ते ६४५ धारक सोसायटीचे शेअर्स (शेअर्स). मुंबई, दिनांक १९ जून, २०२१ रोजी.

पेटीट फ्लअर ८५, रानडे रोड शिवाजी पार्क, दादर (पश्चिम), मुंबई ४०००२८ ईमेल: info@ldshah.co

एस शाह ॲण्ड असोसिएट्स करित सही/-

(शशांक शाह) भागीदार वकील आणि सॉलिसिटस

(एल डी शाह ॲण्ड कंपनीच्या असोसिएट फर्म)

जाहीर नोटीस

जाहीर नोटीस

तमाम लोकांस या जाहीर नोटीशीदवारे

कळविण्यात येते की, माझे अशील 1)सौ

सरोज राकेश मेहता, 2) सौ. नेहा

सरोजकुमार त्रिपाठी व 3) सौ. कमल

दिपक परदेशी यांचे मालकीचे फ्लॅट क्र. ५

तळ मजला , सी विंग, सलासर

बिल्डिंग नं:4. सीएचएस लि. नवघर रोड

भाईंदर ईस्ट, 401105 ता. व जि .ठाणे

भाहे व सदर मिलकत विकरणाकरीत

त्या संबंधी सदर मिळकतीचे टायटल

चोख व निर्विवाद आहे हे पाहण्यासाठी ही

जाहीर नोटीस देत आहोत. तरी सदर

मिळकती संबंधी कोणाचे , कोणत्याही

प्रकारचे हक्क, हितसंबंध, गहाण, दान,

बक्षीस, फरोक्त इजमेंट, पोटगी अथवा

अन्य प्रकारचे हक्क अथवा हितसंबंध

असल्यास संबंधितांनी ही नोटीस प्रसिद्ध

झाल्यापासून ७ दिवसांच्या आत

आमच्या खाली दिलेल्या पत्त्यावर लेखी

स्वरूपात हरकत सर्व प्राव्यानिशी

दाखल करावे, सदर मुदतीत जर

कोणाचीही हरकत किंवा तक्रार न

आल्यास किंवा कोणाचा हक्क अथव

अधिकार असल्यास तो जाणीवपूर्वक

सोडून दिला आहे, असे समजून सदर

व्यवहार पूर्ण करण्यात येईल व मागाहन

आलेल्या तक्रारीचा विचार करण्यात

फ्लॅट क्र. ९ , तळ मजला , सी विंग

सलासर बिल्डिंग नं:4, सीएचएस लि.

नवघर रोड, भाईंदर ईस्ट, 401105 ता

व जि .ठाणे, क्षेत्रफळ : १७३ स्क्वेर फट

जना सर्वे नं:१०० व नवीन सर्वे नं:५९

हिस्सा नं:१३ मौजे: गांव खारी भाईंदर

वकील -मुंबई उच्च न्यायालय

खोपट, ठाणे (प) 40060°

ऑफिस पत्ताः बी/6, भान् अपार्टमेंट,

येणार नाही, याची नोंद घ्यावी

मिळकतीचे वर्णन

ठाणे ता. व जि. ठाणे

दि:१९/०७/२०२१

विचार व बोलणी करीत आहेत.

तमाम लोकांस या जाहीर नोटीशीदवारे कळविण्यात येते की. माझे अशील 1)सौ सरोज राकेश मेहता, 2) सौ. नेहा सरोजक्मार त्रिपाठी व 3) सौ. कमल दिपक परदेशी यांचे मालकीचे फ्लॅट क्र. ७ तळ मजला , सी विंग, सलासर बिल्डिंग नं:4, सीएचएस लि. नवघर रोड भाईंटर ईस्ट 401105 ता व जि ठाणे आहे व सदर मिळकत विकण्याकरीत विचार व बोलणी करीत आहेत.

त्या संबंधी सदर मिळकतीचे टायटल चोख व निर्विवाद आहे हे पाहण्यासाठी ही जाहीर नोटीस देत आहोत. तरी सदर मिळकती संबंधी कोणाचे , कोणत्याही प्रकारचे हक्क, हितसंबंध, गहाण, दान, बक्षीस, फरोक्त इजमेंट, पोटगी अथवा अन्य प्रकारचे हक्क अथवा हितसंबंध असल्यास संबंधितांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून ७ दिवसांच्या आत आमच्या खाली दिलेल्या पत्त्यावर लेखी स्वरूपात हरकत सर्व पुराव्यानिशी दाखल करावे, सदर मुदंतीत जर कोणाचीही हरकत किंवा तकार न आल्यास किंवा कोणाचा हक्क अथव अधिकार असल्यास तो जाणीवपर्वक सोडून दिला आहे, असे समजून सदर _{ट्यवहार} पूर्ण करण्यात येईल व मागाह्न आलेल्या तक्रारीचा विचार करण्यात येणार नाही, याची नोंद घ्यावी. मिलकतीचे वर्णन

फ्लॅट क्र. ७ , तळ मजला , सी विंग, सलासर बिल्डिंग नं:4. सीएचएस लि नवघर रोड, भाईंदर ईस्ट, 401105 ता. व जि .ठाणे, क्षेत्रफळ : २४६ स्क्वेर फट. जुना सर्वे नं:१०० व नवीन सर्वे नं:५९, ठ हिस्सा नं:१३ मौजे: गांव खारी भाईंदर ठाणे ता. व जि. ठाणे दि:१९/०७/२०२१

अमृता परदेशी वकील -म्ंबई उच्च न्यायालय ऑफिस पत्ता: बी/6, भानू अपार्टमेंट खोपट, ठाणे (प) 400601

आईडीएफसी फर्स्ट बैंक लिमिटेड IDFC FIRST

अमृता परदेशी

CIN: L65110TN2014PLC097792 अधिकृत अधिकारी : अक्षय सुर्यवंशी संपर्क क्रमांक : 9664539131

अधिकारी अधिकारी : दिपज्योती रॉय : संपर्क क्रमांक : 9874702021

परिशिष्ट-IV-A (नियम 8(6) चे प्रावधान) अचल संपत्तीच्या विक्री करीता विक्री सूचना

सिक्युरिटीकरण आणि वित्तीय मालमत्ता व सुरक्षा व्याज अंमलबजावणी अधिनियम 2002 अंतर्गत पुनप्राप्ती मालमत्तेची विक्री नोटीस, सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) नियम, २००२ च्या नियम ८(६) च्या तुरतुर्दीसह वाचा. आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड (पूर्वीची आयडीएफसी बँक) च्या अधिकृत अधिका-याने थेट प्रत्यक्ष ताब्यात घेतलेल्या सिक्युरिटी क्रेडीट धारकाच्या ताब्यात असलेल्या अचल मालमत्तेची तारण/मालमत्ता खालील मालमत्तनुसार सर्वसाधारण जनतेकडून आणि विशेषतः कर्जदार आणि जमानतदाराव्दारे कळविले जाते. आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड (पूर्वीची आयडीएफसी बँक लिमिटेड) च्या थकबाकी वसुलीसाठी तसेच पुढील व्याज व इतर शुल्कासह 5 ऑगस्ट 2021 रोजी ''जिथे आहे तिथे'' जे काही आहे तेथे'' आणि ''जे काही आहे '' च्या आधारावर विक्री केल्या जाईल. रु. 19,14,995.96/-आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड (पूर्वीची आयडीएफसी बँक लिमिटेड) 1) ज्युली फ्रान्सिस जचारीया, 2) फ्रान्सिस जॉर्ज जचारीया आणि 3) जेनिफर फान्सिस जचारीया. राखीव किंमत रु. 16,15,950 / - आणि बयाणा रक्कम रु.

गहाण संपत्तीचे विवरण

संपत्तीचा सर्व भाग आणि तुकडा समाविष्ट फ्लॅट नं. 101, पहिला मजला, खातीजा अपार्टमेंट, एस व्ही पी. रोड, प्लॉट नं. २, टुबेर हॉस्पीटल जवळ, गांव खोज खुंटावली, अंबरनाथ (प.), ठाणे - 421505

विक्री च्या विस्तृत नियम आणि शर्ती करीता, कृपया आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड वेबसाईट www.idfcbank.com वर दिलेल्या लिंक चा संदर्भा घ्यावा.

दिनांक : 19 / 07 / 2021

प्राधिकृत अधिकारी आईडीएफसी फर्स्ट बैंक लिमिटेड

वकील : जगजीत हातोडे

जाहीर नोटीस वसई येथील मा. एन. के. पाटील, सह दिवाणी न्यायाधिश व. स्तर, वसई हयांच्या न्यायालयात

चौ. अ. क्र. ४२ / २०२१ नि. क्र. ०५

Yatin Shamrao Gosavi, Age 55 Years, Occupation - Service, R/at, 501, Deep Darshan CHS, Plot No.60, Jayprakash Nagar Road No.3, Goregaon East V/s

ज्या अर्थी वरील अर्जदार यांनी मयत Meena Anant Samant है दिनांक 16/12/2014 रोजी मयत झाले. ज्याअर्थी वारस दाखला (प्रोबेट सर्टिफिकेट), मिळण्याकरिता या न्यायालयात चौ. अर्ज क्रमांक ४२/२०२१ दाखल केलेला आहे.

SCHEDULE OF THE PROPERTY SCHEDULE OF THE PROPERTY

A) Flat No. 13, A Wing, First Floor, Admeasuring 420 Sq.Ft. built up area, Ameya Nagar Co-op. Housing Soc. Ltd., Manvel Pada Road, Virar East, Vasai West, Tal. Vasai, Dist. Palghar, lying and being in village Virar, constructed on Survey No. 228, Hissa No. 1/3 (Part)

b) The Details of Saving Account No. Are as under:

Name of Account Holder	Bank Name	Account No.	Amount
Meena Anant	The Sarawat Co- op	26112	75.511/-
Samant	Bank Ltd. Virar East	20112	. 0,0
Meena Anant Samant Jointly with Anant Shankar Samant (Deceased)	Bank of India Girgaon	002110100040993	10,761.06
Meena Anant Samant Jointly with Rajani Anant Samant (Deceased)		002110100043604	5468.13/-

C1) The Details of fixed deposit, which are in the Bank of Baroda, Virar (E) Branch, Tal. Vasai Dist. Palghar are as under

Name	Consumer	Account No.	Amount
Meena Anant Samant	071854590	4562030000209	12,000/-
Meena Anant Samant	071854590	4562030000396	5,000/-
Meena Anant Samant	071854590	4562030000266	3,000/-
Meena Anant Samant	071854590	4562030000157	10,000/-
		Total:	30,000/-

C2) The Details of fixed deposit, which are in the Bank of India, Girgad Branch, Tal. Vasai Dist. Palghar are as under

Consumer

Meena Anant Samant	000639457	002140100010585	1,000/-			
Meena Anant Samant	000639457	002140100010665	3,000/-			
		Total:	4,000/-			
22) The Details of fixed deposit, which are in the The Saraswat Bank, Virar						

Account No.

act Branch, ran vacar Breat angular are ac arract					
Name	Consumer	Account No.	Amount		
Meena Anant Samant	1597622	FQ/1000231/3	40,000/-		
Meena Anant Samant	1597622	FQ/100231/5	10,000/-		
		Total:	50,000/-		

D) Gold Ornaments 1. 4 Gold Bangles Out of which 2 Bangles weight 58 Grams each and remaining 2 bangles weight 4 Tola each. . Gold Nickles approx 25 Grams

B. Gold Poha nickels Applicants state that Total Valus of above properties and credits and amount of

Rs. 23,82,642.19/-ज्या कोणी इसमास त्यांचे कायदेशीर वरस, हक्क हितसंबंध किंवा हरकत असेल त्यांनी हया न्यायालयात दिनांक २८/०७/२०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता किंवा ही नोटीस प्रसिध्द **झाले पासन एक महिन्याचे आंत लेखी हरकत दाखल करावी.** सदरह वारस दाखला देण्याबाबत

जर कोणत्याही इसमाची हरकत वा दावा दाखल न झाल्यास योग्य ते परावे व कागदपत्रे घेऊन अर्जदार हयांना वारस दाखला (प्रोबेट सर्टिफिकेट) देण्यात येईल हयाची कृपया नोंद घेण्यात यावी. आज दि. १४/०७/२०२१ रोजी माझ्या सहिनिशी व न्यायालयाच्या शिक्क्यानिशी दिली. हुकुमावरून

SEAL आधिक्षक दिवाणी न्यायालय, व स्तर, वसई हरविले आहे

तमाम लोकांस या जाहीर नोटीशीद्वारे कळविण्यात येते की, माझे अशील 1)सौ. सरोज राकेश मेहता, 2) सौ. नेहा सरोजकमार त्रिपाठी व 3) सौ. कमल दिपक परदेशी यांचे मालकीचे फ्लॅट क्र. ७ तळ मजला . सी विंग. सलासर बिल्डिंग नं:4, सीएचएस लि. नवघर रोड, भाईंदर ईस्ट, 401105 ता. व जि .ठाणे

आहे. सदर फ्लॅटचे 1) मे. श्री सलासर कन्स्ट्रकशन व श्री. लिओ.पी डिस्जा यांच्या दरम्यान अंमलात आणलेला दि: ०१/१२/१९९० चा मुळ खरेदीखत (ओरिजिनल), 2) श्री. लिओ.पी डिस्जा व श्री. नंदकुमार विव्वल शेडगे आणि सौ. सजाता नंदकमार शेडगे यांच्या दरम्यान अंमलात आणलेला दि:13/06/1992 चे मळ खरेदीखत (ओरिजिनल). दि: 28/06/2021 रोजी भाईंदर स्टेशन ते नवघर रोड येथे प्रवासादरम्यान कोठे तरी पडून गहाळ झाले आहे. सदर बाबत तक्रार नवघर पोलिस स्टेशन दि: १४/०७/२०२१ लॉस्ट रिपोर्ट 5294/2021 येथे केले आहे. तरी कोणास सापडल्यास खालील पत्यावर नोटिस प्रसिद्ध झाल्यापासून पासून ७ दिवसांच्या आत संपर्क करावा द्रि:१९/०७/२०२१

> वकील -मुंबई उच्च न्यायालय. ऑफिस पत्ता: बी/6, भान् अपार्टमेंट, खोपट, ठाणे (प) 400601

जाहीर सूचना

आम्ही प्रकाश दत्तात्रय नारींग्रेकर आणि श्रीम. नुतन प्रकाश नारींग्रेकर राहणार ५०३ ए, ब्लू डायमंड सीएचएस लि. चिंचोली बंदर/लिंक रोड जंक्शन मालाड पश्चिम, मुंबई - ४०००६४ हे योग्य मोबदल्यावर विद्यमान भाडेकरुंद्वारे भाडेकरु अधिकारांच्या समर्पणावर मालकिण श्रीम. स्मिता सुरेंद्र शिरसाट यांच्याकडन खोली क्र. १६. २ रा मजला. सुरेंद्र निवास, प्लॉट क्र. १६, आरे रोड, गोरेगाव (पू.) मुंबई ४०००६३, सीटीएस क्र. २९८, गाव पहाडी, गोरेगाव (पू.), मुंबई ४०००६३ असलेला प्रिमायसेस . संयुक्तपणे भाड्याने (पागडी तत्त्वावर) घेण्यास इच्छुक

सह-मालक, सह-भाडेकरु आदींचे उपरोक्त खोली क १६ मध्ये कोणतेही हक, नामाधिकार, हितसंबंध, शेअर आदींचा दावा असल्यास किंवा प्रस्तावित हस्तांतराकरीता कोणताही आक्षेप असल्यास त्याच्या पुष्ठ्यर्थ दस्तावेजी पुराव्यासह निम्नस्वाक्षरीकारांस सदर सूचनेच्या प्रकाशनापासून १० दिवसांच्या कळवावे, कसून झाल्यास आम्ही सदर प्रिमायसेस (खोली क्र. १६) ही सर्व भार आणि कोणत्याही स्वरूपाचे दावे आदींपासून मुक्त असल्याचे समजून पदर व्यवहार पूर्ण करू. याची कृपया नोंद घ्यावी. दिनांक : १९ जुलै, २०२१ प्रकाश डी.नारींग्रेकर

नुतन पी. नारींग्रेकर ५०३ ए, ब्लू डायमंड सीएचएस लि चिंचोली बंदर/लिंक रोड जंक्शन. मालाड पश्चिम, मुंबई - ४०००६)

METROP@LIS

मेट्रोपोलिस हेल्थकेअर लिमिटेड . 'पत्ता: २५० डी, उद्योग भवन, वरळी, मुंबई - ४०० ०३०, महाराष्ट्र, भारत

फोन: ०२२-६२५८२८१० CIN: L73100MH2000PLC192798 लः investor.relations@metropolisindia.com वेबसाईटः www.metropolisindia २१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभा आणि ई-मतदान माहिती संर्दभात सूचना या द्वारे सूचित केले जात आहे की, एजीएमच्या सुचनेमध्ये नमूद केल्यानुसार व्यवसाय

चालवण्यासाठी बुधवार, दिनांक ११ ऑगस्ट, २०२१ रोजी सकाळी ९.३० वाजता मेट्रोपोलीस हेल्थकेअर लिमिटेंड (कंपनी) च्या सदस्यांची २१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एँजीएम व्हिडिओ कॉन्फरन्सिंग / इतर ऑडीओ व्हिडिओ पद्धतीने (व्हिसी / ओएव्हीएम) द्वारे आयोजित केली गेली आहे. दिनांक ८ एप्रिल, २०२०, ९३ एप्रिल, २०२० आणि १३ जानेवारी २०२१ रोजीच्या परिपत्रकासह ारनाक ८ रात्रक, २०२०, ५३ रात्रक, २०२० जाण ५३ जाननारा २०२१ राजाच्या पारन्यकानह दिनांक ५ में, २०२० रोजीचे कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालय ('एमसीए') द्वारा जारी करण्यात आलेले परिपत्रक आणि भारतीय सरक्षा आणि विनिमय मंडळाद्वारे ('सेवी') १२ में, २०२० आणि

१५ जानेवारी २०२१ रोजी जारी करण्यात आलेल्या परिपत्रकांमधील तरतुर्दीचे अनुपालन करून वित्तीय वर्ष २०२०-२०२१ चा कंपनीचा वार्षिक अहवाल आणि २१व्या एँजीएमसाठी उपस्थित राहण्याची सूचना कंपनी / डिपॉझिटरी सहभागी यांच्याकड़े ज्यांचे ईमेल पत्ते नोंदवलेले आहेत अशा सर्व पात्र भागीदारांना रविवार, १८ जुलै, २०२१ रोजी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवण्यात आली आहे. या शिवाय, वरील परिपुत्रकांच अनुपालन करून, कंपनीची एजीएम एखाद्या स्थानावर सदस्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीविना, व्हीसीं/ओएव्हीएम द्वारे घेतली जाईल वित्तीय वर्ष २०२०-२०२१ चा कंपनीचा वार्षिक अहवाल आणि २१व्या एजीएमची सूचन

वित्ताय वर्ष २०२०-२०२१ ची कंपनीची बीषिक अहवाल आणि २१व्यो एजीएमची सूचेनी कंपनीची वेबसाईट <u>www.metropolisindia.com</u> आणि स्टॉक एक्सचेंज म्हणजेच बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या <u>www.bseindia.com</u> आणि www.nseindia.com वेबसाईटवर आणि एनएसडीएलची वेबसाईट www.evoting.nsdl.com वर देखील उपलब्ध आहे.

. ज्या भागधारकांकडे भौतिक स्वरूपातील समभाग आहेत त्यांना त्यांचा फोलीओ क्रमांव नाव, समभाग प्रमाणपत्राची स्कॅन केलेली प्रत (पढील आणि मागील), पॅन (पॅनची स्वयं प्रमाणित स्कॅन केलेली प्रत), आधार (आधार कार्डीची स्वयं प्रमाणित स्कॅन केलेली प्रत) नमूद केलेला विनंती अर्जू कंपनीला secretarial@metropolisindia.com वर ईमेलद्वारे पाठवण्याची विनंती केली जात आहे.

ज्या भागधारकांकडे भौतिक स्वरूपातील नसलेले समभाग आहेत त्यांना त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी सहभागींकडे त्यांचा ईमेल आयडी आणि संपर्क क्रमांक नोंदवण्याची विनंती भागधारकांनी याची नोंद घ्यावी की, कंपनीच्या २१ व्या एजीएमसाठी उपस्थित राहण्यासार्ठ

पाठवण्यात आलेल्या सुचनेमध्ये नमूद केल्यानुसार भागधारकांना दूरस्थ ई-मतदान ई-मतदान सुविधा प्रदान करून देण्यात आली आहे. एजीएम दरम्यान आपल्या भागधारकांन दूरस्थ ई- मतदान/ ई- मतदान सुविधा पुरवण्याच्या हेतूने कंपनीने एनएसडीएलच्य सुविधांचा लाभ घेतला आहे. भागधारकांद्वारे (ज्या भागधारकांकडे भौतिक स्वरूपातील पुनर्या न पान कराज आहे. नारावारमात्रा एवन नारावारमात्रा क्याना कराज समित्रा सम्भाग आहेत आणि ज्या भागधारमात्री अशो भागधारकांसह) मतदान करण्याची सविस्तर प्रक्रिया कंपनीच्या एजीएमसाठी उपस्थित राहण्यासाठी पाठवण्यात आलेल्या सुचनेमध्ये दिलेली आहे.

दूरस्थ ई-मतदानाचा कालावधी रविवार, ८ ऑगस्ट, २०२१ रोजी सकाळी ९.०० वाजता सुरु होईल आणि मंगळवार, १० ऑगस्ट, २०२१ संध्याकाळी ५.०० वाजता संपेल. एनएसडीएल वर दरस्थ ई-मतदानाचे मोड्यल या कालावधीनंतर अकार्यरत केले जाईल.

यो कालावधी दरम्यान, केंट-ऑफच्या दिवशी म्हणजेच बुधवार दिनांक ४ ऑगस्ट, २०२१ रोजी ज्या भागधारकांकडे समभाग असतील अशा भागधारकांना मतदान करता येऊ शकते भागधारकांकडे कट-ऑफच्या दिवशी म्हणजेच बुधवार दिनांक ४ ऑगस्ट, २०२१ रोजी अस्लेल्या कंपनीच्या पेड-अप इक्विटी समभागाच्या भांडवलाच्या प्रमाणात त्यांना मतदानाचे हक्क प्राप्त होतील

जी व्यक्ती कट-ऑफच्या दिवशी भागधारक नसेल त्या व्यक्तीने या सूचनेला केवळ माहितीच्या उद्देशाने वाचावे.

.सूचना पाठवल्यानंतर, कट-ऑफच्या दिवशी म्हणजेच बुधवार दिनांक ४ ऑगस्ट, २०२ रोजी कंपनीचे समभाग प्राप्त करून कंपनीचा सदस्य बनणारी कोणतीही व्यक्ती evoting@nsdl.co.in येथे विनंती अर्ज करून लोगेन आयडी आणि पासवर्ड मिळव् शुकतात. परंतु, जर सदस्य आधीच दूरस्थ ई-मतदान करण्यासाठी एनएसडीएलकडे नोंदणीकृत असेल तर ते आपला चालू वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड वापरू शकतात.

.जर आपण आपला पासवर्ड विसरला असाल तर, आपण<u> www.evoting.nsdl.com</u> वर "वापरकर्तातपशील/पासवर्डआठवतनाही"हापर्यायवापरूनपासवर्डरिसेटकरूशकता. ज्या भागधारकांनी दूरस्थ ई- मतदान पुद्धतीने मतदान केले आहे ते भागधार एजीएमसाठी उपस्थित राहण्यास पात्र असतील. परंतु, एजीएम मध्ये मतदान करण्यास

. भागधारकांनी हे कृपया हे लक्षात ठेवले पाहिजे की, भागधारकाने ठरावाबावत दूरस्थ ई मतदान/ई-मतदानापद्धतीनेएकदामतदानकेल्यानंतरत्याला/तिलातेबदलतायेणारनाही. काही प्रश्न असल्यास, आपण<u>_www.evoting.nsdl.com</u> येथील डाऊनलोड विभागा उपलब्ध असणारे भागधारकांसाठी असलेले बऱ्याचदा विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यज आणि भागधारकांसाठी असलेली ई-मतदान वापर पुस्तिका यांचा संदर्भ घेऊ शकता किंव टोल फ्री क्रमांकः १८००-२२२-९९० वर संपर्क साधु शुक्ता किंवा <u>evoting@nsdl.co.in</u> येथे कु. पल्लवी म्हात्रे, प्रबंधक, एनएसडी एल यांना विनती करू शकता. त्याचप्रमाणे आपण त्यांना २२-२४९९४५४५ या क्रमांकावर संपर्क साधू शकता.

मेटोपोलिस हेल्थकेअर लिमिटेडकरित

हस्ता/

अमीरा सुशील शाह

व्यवस्थापकीय संचालव

डीआयएन: ००२०८०९५

दिनांक : १८ जुलै २०२१

एस्पायर होम फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड ASPIRE कॉपोरेट कार्यालय: मोतीलाल ओस्वाल टॉवर, रहिमतुल्लाह सयानी रोड, एस. टी. डेपोसमोर, प्रभादेवी, मुंबई - ४०००२५. ईमेल: info@ahfcl.com. सीआयएन नंबर: U65923MH2013PLC248741

स्थान : दुबई

शाखा कार्यालय : शॉप नं. १४, तळमजला, अर्सिया ॲल्टिस, फोर्टिज हॉस्पीटल जवळ, बैल बाजार, कल्याण (वेस्ट), मंबई - ४२१३०६. महाराष्ट संपर्क नं.: विकास बनकर - ०९३७२७०५४७१ ई-लिलावसह विक्रीकरिता जाहीर नोटीस

दी सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल असेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत एस्पायर हे फायनान्स कार्पेरेशन लिमिटेड (एएचएफसीएल) द्वारे, कर्जदारांकडून थकबाकी रक्कम वसुल करण्याकरिता खाली नमूद तारण मालमत्ता ताब्यात घेतल्याच्या अनुषंगाने,निम्नस्वाक्षरी कारांद्वारे खाली वर्णन केलेल्या, प्रत्यक्ष ताब्यात असलेल्या स्थावर मालमत्तेची ''जशी आहे जेथे आहे'' जशी आहे जी आहे आणि 'तेथे जे आहे ते' तत्वावर खरेदी करण्यासाठी आमच्या सेल्स अँड मार्केटिंग आणि ई-लिलाव सर्व्हिस पार्टनर, **मे. इव्हेंटन सोल्युशन्स** प्रायव्हेट लिमिटेड (InventOn) म्हणजे. https://auctions.inventon.in या वेब पोर्टलवर ऑनलाईन प्रस्ताव मागविण्यात येत आहेत

कर्जदार/सह–कर्जदार/ हमीदार/गहाणदार	तारीख आणि रक्कम १३(२) मागणी सूचना	मालमत्तेचे वर्णन	राखीव रक्कम इरठे बोली वाढवा रक्कम	ई-लिलावाची तारीख व रक्कम
कर्ज करार क्र. LXPAN00315-160014479 शाखा : पनवेल कर्जदार: नागेंद्र कुमार रामनिधी मिश्रा सह-कर्जदार: मायादेवी नागेंद्र कुमार मिश्रा	२८-०५-२०१८ रोजीस इ. २१,२१,९८९/- (रुपये एकवीस लाख एकवीस हजार नऊशे एकोणनव्वद मात्र)	फ्लॅट नं २०४, २रा मजला, डी विंग, साई कृपा कॉम्प्लेक्स, बिल्डींग नं.२, एस.नं. ४, एच.नं.१ (पीटी) पुर्णा गाव जवळ, एच.पी. पेट्रोल पंपच्या मागे,भिवंडी ठाणे महाराष्ट्र – ४२१३०२.	表: १२,००,०००/- 表: १,२०,०००/- 表: १०,०००/-	

र्द-लिलावाच्या अटी व शर्ती

१ लिलाव पुढील बोली दस्तावेजाच्या अटी व शर्तीनुसार आणि त्यामध्ये दिलेल्या प्रक्रियेनुसार आयोजित करण्यात आलेला आहे. बोली दस्तावेज ई-लिलावासाठी ठेवलेल्या तारण मालमत्तेचा तपशील आणि बोली अर्जाकरिता बोलीदार एस्पायर होम फायनान्स कार्पोरेशन लिमिटेड । मेल्म अँद मार्केटिंगची वेबप motilaloswalhfi com आणि आम https://auctions.inventon.in पाह् शकतात ज्या ठिकाणी बोली अर्ज ऑनलाईन सादर करता येईल.

सर्व इच्छुक खरेदीदार/ बोलीदारांनी त्यांचे नाव वर नमुद वेब पोर्टल https://auctions.inventon.in वर नोंदणी करून उपरोल्लेखित तारीख आणि वेळेस ई-लिलावामध्ये सहभागासाठी स्वतः विनाशल्क यजर आयडी आणि पासवर्ड तयार करणे आवश्यक आहे. कोणत्याही चौकशी, माहिती, मदत, प्रक्रिया आणि ई-लिलावावरील ऑनलाईन प्रशिक्षणासाठी संभाव्य बोलीदार क्लाईंट सर्व्हिस डिलिव्हरी

(सीएसडी) डिपार्टमेंट, सेल्स अँड मार्केटिंग आणि ई लिलाव सर्व्हिस पार्टनर मे. इव्हेंटन सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड यांचेशी फोन क्र. +९१ ९१३७१०००२० आणि **ई मेल आयडी : care@inventon.co.in / akshada@inventon.co.in** वर संपर्क करू शकतात किंवा प्राधिकत अधिकारी **श्री. विकास बनकर -** ०९३७२७०५४७१ यांचेशी संपर्क साध शकतात. प्राधिकृत अधिकारी यांचे सर्वोत्तम माहिती आणि समजुतीप्रमाणे मालमत्ता/मत्तांवर कोणाताही बोजा नाही तथापि, इच्छुक बोलीदारांनी त्यांचे बोली सादर करण्यापूर्वी ई लिलावासाठी ठेवलेल्या मालमत्ता/मत्तांचे नांव, बोजा विषयी आणि मालमत्तांवर कांही दावें/अधिकार/थकबाकी असल्यास त्याविषयी स्वतंत्र चौकशी करावी. ई-लिलाव जाहिरात एएचएफंसीएलचे कोणतेही प्रतिनिधित्व करत नाही किंवा कोणतीही हमी देत

नाही. मालमत्ता एएचएफसीएलला ज्ञात किंवा अज्ञात सर्व विद्यमान आणि भविष्यातील बोजांसह विक्री करण्यात येत आहे. कोणत्याही थर्ड पार्टी

दावा / अधिकार /थकबाकी करिता कोणत्याही स्वरुपात प्राधिकृत अधिकारी /सुरक्षित धनको जबाबदार राहणार नाहीत. ई लिलावामध्ये सहभागी होण्यासाठी इच्छक खरेदीदार/ बोलीदारांनी वर नमूद केल्यानुसार तारण मालमत्तेची विना व्याज परत मिळणारी बयाणा रक्कम (ईएमडी) एस्पायर होम फायनान्स कार्पोरेशन लिमिटेड च्या नांवे डीमांड डाफ्ट काढन किंवा खाली नमुद खाते तपशीलामध्ये आरटीजीएस/एनईएफटी स्वरुपात भरण्यासाठी बँकेचे नांव : एचडीएफसी बँक, शाखा : लोअर परेल मुंबई, खाते क्र. ००६००३४००७३५३०, **आयएफएससी कोड : एचडीएफसी०००००६०** सोबत स्वत: प्रमाणित केलेल्या पॅन कार्ड, आधार कार्ड, निवास पत्त्याचा पुरावा, कंपनी असल्यास बोर्ड ठराव, कंपनी पत्त्याचा पुरावा इतर प्रतीसह सर्व तपशील दि. २०/०८/२०२१ रोजी दु. ४.०० वाजता किंवा तत्पुर्वी वेब पोर्टल

(https://auctions.inventon.in) वर सादर करणे / अपलोड करणे आवश्यक आहे. मालमत्ता राखीव किंमतीपेक्षा कमी किंमतीस विकली जाणार नाही. यशस्वी खरेदीदारांनी/बोलीदारांनी ई लिलाव पूर्ण झाल्यापासून २४:०० तासांचे आंत वर नमूद खात्यामध्ये त्याचे/तिचे/त्याचे प्रस्तावाच्या २५% (ईएमडीसह) रक्कम आरटीजीएस/एनईएफटीद्वारे भरणे आवश्यक आहे अन्यथा विक्री अयशस्वी गृहित धरून यशस्वी बोलीदाराची ईएमडी जप्त करण्यात येईल.

इ इ लिलावामध्ये सर्व अयशस्वी बोलीदारांची ईएमडी एएचएफसीएल द्वारे ई लिलाव संपल्यानंतर ७२ तासांच्या कामाच्या कार्यकाळात परत करण्यात येर्डल, ईएमडीवर कोणतेही व्याज दिले जाणार नाही. खरेदीची उर्वरित रक्कम यशस्वी खरेदीदार बोलीदार यांचे द्वारे, प्राधिकृत अधिकारी/सुरक्षित धनकोकडून सदर तारण मालमत्तेची विक्री निश्चित

केलेच्या तारखेपासून पंधरा (१५) दिवसांचे आतं किंवा त्याचे/तिचे निर्णयावर प्राधिकृत अधिकाऱ्यांद्वारे लेखी मान्य केलेल्या वाढीव मुदतीमध्ये भरणे आवश्यक आहे. यामध्ये कसूर केल्यास, त्यापुर्वी भरेलेली रक्कम जप्त करण्यात येईल. जंगम मालमत्तेच्या पाहणीची तारीख दि. २६/०७/२०२१ रोजी स. ११.३० ते द्. ४.०० च्या दरम्यान आहे.

लिलावाच्या कोणत्याही टप्प्यात, कोणतीही पूर्व सूचनेशिवाय आणि कोणतेही कारण न देता ई लिलाव पुढे नेणे किंवा बोली/प्रस्ताव स्विकारणे/ नाकारणे/ सुधारणे/रद्द करणेचा अधिकार प्रोधिकृत अधिकाऱ्यांकडे राखीव आहे. जर कोणतेही बोली नाकारली गेली तर प्राधिकृत अधिकारी खाजगीरित्या मालमत्ता विक्रीसाठी कोणत्याही इच्छुक बोलीदार किंवा इतर व्यक्तींसोबत बोलणी करू शकतात.

११. यशस्वी खरेदीदार/ बोलीदारांना मालमत्ता त्याच्या/तिच्या/त्यांच्या नांवे करून घेण्यासाठी कायद्यानुसार लागू वैधानिक देयके, कर, देय शुल्क. मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क इ भरणे आवश्यक आहे. विक्री प्राधिकत अधिकारी यांच्या पष्टीच्या अधीन आहे.

१३. कर्जदार/ हमीदार, जे या थकबाकीसाठी जबाबदार आहेत, त्यांनी सदर विक्री नोटीसवर नमूद लिलाव विक्री ठेवण्याविषयी, सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियमाच्या नियम ८(६) अन्वये नोटीस समजावी. याद्रारे कर्जदार/ जामीनदार यांना सरफायसी कायदा २००२ अंतर्गत लिलाव तारखेपूर्वी वर नमूद केल्याप्रमाणे खकम भरण्यासाठी ३० दिवसांची

विक्री नोटीस देण्यात येत आहे अन्यथा जंगम मालमत्तेचा लिलाव होईल आणि बाकी असेल तर,व्याज आणि खर्चासह वसल करण्यात येईल कर्जदाराने विक्री तारखेपवीं एएचएफसीएलकडे संपर्ण थकबाकी रक्कम भरल्यास लिलाव थांबविण्यात येईल. एकुण कर्ज थकबाकी रक्कम ही कर्ज समाप्ती रक्कम नाही. इतर सर्व शुल्क (काही असल्यास) कर्ज बंद करण्याच्या वेळेस मोजण्यात येईल.

१६. वर नमद केल्याप्रमाणे मालमत्तेवर जे काही उत्तरदायित्व आहे त्यास एएचएफसीएल जबाबदार नाही. मालमत्तेचा लिलाव 'जसे आहे जेथे आहे 'जसे आहे जे आहे' आणि 'जे काही आहे ते' तत्वावर करण्यात येणार आहे. १७. विक्री सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल असेटस अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२, अंतर्गत विहीत

नियम व शर्तींच्या अधीन राहन, वेळोवेळी सुधारणा केल्यानुसार राहील, विक्री नोंदणी करून घेण्याची संपूर्ण जबाबदारी यशस्वी बोलीदार/ खरेदीदाराची राहील. उपरोक्त संदर्भित मालमत्ता विक्रीच्या नोंदणी संदर्भात मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क, हस्तांतरण शुल्क आणि इतर कोणत्याही खर्चा संदर्भातील सर्व खर्च यशस्वी बोलीदार/ खरेदीदाराने करावयाचा आहे. विक्रीची लवकरात लवकर नोंदणी करावी लागेल अन्यथा नोंदणी विलंबाचे काय कारण आहे हे एएचएफसीएलला त्या बाबत खरेदीदाराने विनंती पत्र द्यावे लागेल. १८. इच्छुक बोलीदार /ऑफर देणाऱ्यांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही व्यक्तीस किंवा त्यांचे अधिकृत प्रतिनिधीला ई लिलाव/ विक्री प्रक्रियेमध्ये भाग

्र याची परवानगी दिली जाणार नाही. अशा अधिकृततेचे पत्र बोली कागदपत्रांसह सादर करणे आवश्यक आहे.

विशेष सूचना: ई लिलाव, एस्पायर होम फायनान्स कार्पोरेशन लिमिटेड (एएचएफसीएल) यांच्यावतीने, सेवा पुरवठादार, मे. इव्हेंटन सोल्युशन्स **प्रायव्हेट लिमिटेड,** पूर्व-निर्धारित तारखेला आयोजित करतील तेव्हा बोलीदाराने राखीव किंमतीच्या वर त्यांची बोली निवडीसाठी स्वत:चे घर / कार्यालय येथन कोट करतील. इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि इतर पॅराफर्नेलिया ची आवश्यकता स्वतः बोलीदारानीच सुनिश्चित करणे आवश्यक आहे. कृपया लक्षात घ्या की इव्हेंटन अयशस्वी समस्येची ततेची (कोणत्याही कारणास्तव) सर्व जबाबदारी बोलीदाराची असेल आणि एएचएफसीएल अथवा इव्हेंटन सदर अनपेक्षित परिस्थितीतीसाठी जबाबदार राहणार नाहीत. अशी परिस्थिती टाळण्यासाठी, बोलीदारांना विनती आहे की त्यांनी आवश्यक ती सर्व व्यवस्था/ पर्याय करून ठेवावे जेणेकरून त्यांना अशा परिस्थितीचा सामना करावा लागणार नाही आणि ई लिलावामध्ये यशस्वीरित्या सहभागी होता येईल. तथापि अशी कोणतीही कठीण परिस्थिती टाळण्यासाठी बोलीदारांना विनंती आहे की त्यांनी त्याचे / तिचे बोली कोट करण्यासाठी /वाढविण्यासाठी अंतिम मिनिटापर्यंत वाट पाह नये.

सदर आमच्या पोर्टलवर प्रकाशित करण्यात आलेले आहे. htps://motilaoswalhf.com.equction-pdf नोंद घ्यावी : कृपया नोंद घ्यावी की सुरक्षित धनको सर्व कर्जदार/जामीनदार/तारणकत्याँना स्पीड/ रजिस्टर्ड पोस्टद्वारे विक्री नोटीस बजावत आहेत. जर कोणत्याही पार्टीला प्राप्त न झाल्यास विक्री नोटीसीचे सदर प्रकाशन सेवा पर्याय म्हणून गृहित धरण्यात येईल.

ठिकाण: महाराष्ट्र दिनांक : १९-०७-२०२१ भाषांतरामध्ये तुटी आढळल्यास इंग्रजी मजकूर ग्राह्य धरण्यात येईल.

प्राधिकृत अधिकारी एस्पायर होम फायनान्स कार्पोरेशन्स लिमिटेड